



**SUPRIYA LIFESCIENCE LTD.**

*Creating true values that bind global health*

May 28, 2025

To,

BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai- 400 001  
**Scrip Code: 543434**

National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,  
Bandra-Kurla Complex  
Bandra (E), Mumbai - 400 051  
**NSE Symbol: SUPRIYA**

Dear Sir (s),

**Subject: Newspaper Advertisement- Regulation 47 and Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

In terms of Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement published in Financial Express and Loksatta on Wednesday, May 28, 2025, containing extract of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

**For Supriya Lifescience Limited**

**Prachi Sathe**

**Company Secretary & Compliance Officer**

---

**Corporate office** : 207/208, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai – 400 063. Maharashtra, India.  
Tel: +91 22 40332727 / 66942507 Fax : +91 22 26860011 GSTIN: 27AALCS8686A1ZX  
CIN: L51900MH2008PLC180452 E-mail: [supriya@supriyalifescience.com](mailto:supriya@supriyalifescience.com) Website: [www.supriyalifescience.com](http://www.supriyalifescience.com)

**Factory** : A-5/2, Lote Parshuram Industrial Area, M.I.D.C. Tal.- Khed, Dist. – Ratnagiri, Pin :415 722, Maharashtra, India.  
Tel: +91 2356 272299 Fax: +91 2356 272178 E-mail: [factory@supriyalifescience.com](mailto:factory@supriyalifescience.com)

**GOVT. RECOGNISED EXPORT HOUSE**



Continued from previous page....

S. No	No. of Shares applied for (Category wise)	Number of applications received	% to total	Total No. of Shares applied in each category	% to total	Proportionate shares available	Ratio of allottees to applicants	Total No. of Shares allocated/allotted	Surplus/Deficit (7-14)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(10)	(14)	(16)
99	310000	1	0.02	310000	0.24	1489	1	2000	511
100	314000	1	0.02	314000	0.25	1508	1	2000	492
101	326000	1	0.02	326000	0.26	1566	1	2000	434
102	330000	3	0.06	990000	0.78	4754	2	4000	-754
103	332000	1	0.02	332000	0.26	1594	1	2000	406
104	338000	1	0.02	338000	0.27	1623	1	2000	377
105	340000	1	0.02	340000	0.27	1633	1	2000	367
106	346000	1	0.02	346000	0.27	1662	1	2000	338
107	348000	1	0.02	348000	0.27	1671	1	2000	329
108	350000	3	0.06	1050000	0.83	5042	1	6000	958
109	358000	2	0.04	716000	0.56	3438	1	4000	562
110	382000	1	0.02	382000	0.30	1834	1	2000	166
111	384000	1	0.02	384000	0.30	1844	1	2000	156
112	392000	1	0.02	392000	0.31	1883	1	2000	117
113	416000	2	0.04	832000	0.66	3996	1	4000	4
114	450000	1	0.02	450000	0.35	2161	1	2000	-161
115	498000	1	0.02	498000	0.39	2392	1	2000	-392
116	500000	2	0.04	1000000	0.79	4802	1	4000	-802
117	502000	1	0.02	502000	0.40	2411	1	2000	-411
118	538000	1	0.02	538000	0.42	2584	1	2000	-584
119	540000	1	0.02	540000	0.43	2593	1	2000	-593
120	600000	2	0.04	1200000	0.94	5763	1	4000	-1763
121	616000	1	0.02	616000	0.48	2958	1	2000	-958
122	694000	1	0.02	694000	0.55	3333	1	4000	667
123	832000	1	0.02	832000	0.66	3996	1	4000	4
124	834000	1	0.02	834000	0.66	4005	1	4000	-5
125	936000	1	0.02	936000	0.74	4495	1	4000	-495
126	954000	1	0.02	954000	0.75	4581	1	4000	-581
127	1198000	1	0.02	1198000	0.94	5753	1	6000	247
128	1200000	1	0.02	1200000	0.94	5763	1	6000	237
129	1318000	1	0.02	1318000	1.04	6330	1	6000	-330
130	1560000	1	0.02	1560000	1.23	7492	1	8000	508
131	1668000	4	0.08	6672000	5.25	32042	1	32000	-42
132	1930000	1	0.02	1930000	1.52	9269	1	10000	731
133	2002000	1	0.02	2002000	1.58	9614	1	10000	386
134	2032000	10	0.19	20320000	16.00	97585	1	80000	-17585
GRAND TOTAL		5250	100	127020000	100	610000		610000	0

Note : 1 Additional lot 2000 shares have been allocated to Categories 600000, 2032000 in the ratio of 1:2 & 9: 10

3) Allotment to QIBs excluding Anchor Investors (After Technical Rejections)

Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of Rs. 60/- per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with National Stock Exchange of India Limited. This category has been subscribed to the extent of 31.24631 times of QIB portion. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 812,000 Equity Shares, which were allotted to 18 successful Applicants.

Category	FIS/BANK'S	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC/FII	Others	Total
QIB	-	-	42,000	-	-	-	196,000	812,000

4) Allotment to Anchor Investors (After Technical Rejections)

The Company in consultation with the BRLM has allocated 12,16,000 Equity Shares to 6 Anchor Investors at the Anchor Investor issue price of Rs. 60/- per Equity Shares in accordance with the SEBI ICDR Regulations. This represents 60% of the QIB Category.

Category	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPI/FPC	Others	Total
Anchor	-	-	-	-	882,000	334,000	-	1,216,000

5) Allocation to Market Maker (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to Market Maker who have bid at Issue Price of ₹60/- per Equity Shares or above, was finalized in consultation with NSE. The category was subscribed 1.00 times i.e. for 2,16,000 Equity Shares the total number of shares allotted in this category is 2,16,000 Equity Shares. The category wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications received	% to total	Total No. of Equity Shares applied in this Category	% of total	No. of Equity Shares allocated/ allotted per Applicant	Ratio	Total Number of shares allotted	Surplus/ Deficit
2,16,000	1	100.00	2,16,000	100.00	2,16,000	1	2,16,000	0
Total	1	100.00	2,16,000	100.00	2,16,000		2,16,000	0

The Board of Directors of our Company at its meeting held on May 26, 2025 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being National Stock Exchange of India Limited and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice Cum Refund Intimation will be dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been dispatched/ mailed for unblocking of funds and transfer to the Public Issue Account on or before May 26, 2025 and payment to non-Syndicate brokers have been issued on May 27, 2025. In case the same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees shall be obtained on or before May 27, 2025 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from National Stock Exchange of India Limited and the trading of the Equity Shares is expected to commence on May 28, 2025.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated May 26, 2025 filed with the Registrar of Companies, West Bengal ("RoC").

INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Issue, KFIN TECHNOLOGIES LIMITED at website: www.kfintech.com

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole Bidder Serial number of the ASBA form, number of Equity Shares bid for, Bidder DP ID, Client ID, PAN, date of submission of the Bid cum Application Form, address of the Bidder, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary and payment details at the address given below:

**KFIN TECHNOLOGIES LIMITED**  
Selenium Tower-B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032, Telangana  
**Contact Person:** M Murali Krishna  
**Tel:** +91 40 6716 2222; **Fax:** +91 40 2343 1551  
**Email:** dccl ipo@kfintech.com  
**Investor grievance e-mail:** einward.rs@kfintech.com  
**Website:** www.kfintech.com  
**SEBI Registration No.:** INR000000221

CORRIGENDUM TO PROSPECTUS - NOTICE TO INVESTORS

In reference to the Prospectus dated May 26, 2025, the following amendments are carried out in prospectus:  
The Shareholding Pattern of our Company, as specified in the "CAPITAL STRUCTURE" chapter on page 62 of the Prospectus, will be revised to include the number of shares locked-in under the column "No. of locked-in Equity Shares (XII) (As a % of total shares held)." This amendment reflects 98,47,778 shares (100%) in the Promoters and Promoter Group category and 1,52,222 (100%) shares in the Public category, bringing the total to 1,00,00,000 (100%) shares in the respective column.

Place: Kolkata, India  
Date: May 27, 2025

On behalf of Board of Directors  
For DAR CREDIT & CAPITAL LIMITED  
Sd/-  
Ms. Priya Kumari  
Company Secretary & Compliance Officer

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF DAR CREDIT & CAPITAL LIMITED.

Disclaimer: DAR CREDIT & CAPITAL LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, West Bengal on May 26, 2025 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of NSE Emerge at [https://www1.nseindia.com/emerge/index\\_sme.htm](https://www1.nseindia.com/emerge/index_sme.htm) and is available on the websites of the BRLM at [www.gycrcapitaladvisors.com](http://www.gycrcapitaladvisors.com). Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 28 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being offered and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulation under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made. There will be no public offering in the United States.

This is only an Advertisement for the information purpose and not for Publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. This is not an offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated 30<sup>th</sup> May, 2024 ("Letter of Offer") filed with the stock exchanges where the Equity Shares of the Company are presently listed (i.e., "BSE Limited" / "NSE"), National Stock Exchanges of India Limited ("NSE") and Securities and Exchange Board of India ("SEBI").

**NAKODA GROUP OF INDUSTRIES LIMITED**  
CORPORATE IDENTIFICATION NUMBER: L15510MH2013PLC249458;  
Registered Office: 239, Bagad Ganj, Nagpur - 440008, Maharashtra, India; Tel No.: +91-07122778824; Email: cs@nakodas.com; Website: www.nakodas.com  
Contact Person: Mr. Rishi Upadhyaya, Company Secretary and Compliance Officer

**SECOND AND FINAL CALL NOTICE TO THE HOLDERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES HELD AS ON THE RECORD DATE I.E., FRIDAY, MAY 09, 2025.**

In terms of provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the relevant rules made thereunder, and the Letter of Offer dated May 30, 2024 ("Letter of Offer"), the Second and Final Call notice has been sent in electronic mode to the holders of partly paid-up equity shares ("Shareholders") whose e-mail addresses are registered with the Company or its Registrar and Share Transfer Agent ("RTA") or Depository Participant(s) as on the record date i.e., May 09, 2025. Further, physical copy of the Second and Final Call Notice along with the detailed instructions, ASBA Form and payment slip have been sent vide permitted modes of dispatch, at the registered addresses of those Shareholders a) who have not registered their e-mail address with the Company or its RTA or Depository Participant(s); or b) who have specifically registered their request for the hard copy of the same. The Company has completed the dispatch on Thursday 15<sup>th</sup> May, 2025.

The Rights Issue Committee of the Company ("Board"), at its meeting held on Friday April 25, 2025, had fixed Friday, May 09, 2025, as the record date for the purpose of ascertaining the holders of Rights Equity Shares to whom the Second and Final Call notice, would be sent. The Board also at the same meeting had approved making the Second and Final Call of ₹10.00/- (Rupees Ten Only), (Out of which Rs. 4.00 will be adjusted towards face value and Rs. 6.00 will be adjusted towards securities premium) and fixed the period of Second and Final Call from which call money will be payable from Monday, June 02, 2025 to Monday, June 16, 2025 both days inclusive ("Second and Final Call"). The same was intimated to the stock exchanges on April 25, 2025.

Accordingly, the Second and Final Call notice has been served as per the details given below:

Payment Period	From	To	Duration
	Monday, June 02, 2025	Monday, June 16, 2025 (Latest by 5.00 p.m.)	15 Days

Mode of Payment

a. Online ASBA	Through the website of the SCSBs <sup>(1)</sup>
b. Physical ASBA	By submitting physical application to the Designated Branch of SCSBs <sup>(1)</sup>
c. Online	Using the 3-in-1 online trading-demat-bank account wherever offered by brokers
d. Cheque/ Demand Draft (made payable to)	Nakoda Group of Industries Limited-Second Call Money-Escrow Collection-R A/C (For Resident shareholders) Nakoda Group of Industries Limited-Second Call Money-Escrow Collection-NR A/C (For Non - Resident shareholders)

(1) Please visit <https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmid=35> to refer to the list of existing SCSBs  
(2) Self-Certified Syndicate Banks  
(3) Available only to resident shareholders

In accordance with the SEBI circular no. SEBI/HO/CFD/DIL1/CIR/238/2020 dated December 8, 2020, Shareholders can also make the Second and Final Call Money payment by using the facility of linked online trading-demat-bank account (3-in-1 type accounts), provided by some of the brokers. Eligible Shareholders must log into their demat account and under the relevant section proceed with the payment for Second and Final Call Money of Nakoda Group of Industries Limited. Eligible Shareholders are requested to check with their respective brokers for exact process to be followed. Eligible Shareholders may please note that this payment method can be used only if the concerned broker has made this facility available to their customer. The Company, Advisor or Registrar to the Issue will not be responsible for non-availability of this payment method to the shareholders.

In case the shareholders opt to pay through cheque/demand, the payment slip (stating Full name of the Sole/First Joint Applicant, Second and Final Call Notice No., DP ID / Client ID No. must be presented at Axis Bank Limited branches at the following location on or before Monday, June 16, 2025:

For Resident Shareholders	Mumbai - Axis Bank, Jeevan Prakash Building, Ground floor, Sir PM Road, Fort, Mumbai 400001; Hyderabad - Axis Bank, 6-3-879/B, Second and Final Floor, G. Pulla Reddy Greenlands, Begumpet Road, Hyderabad 500016; Kolkata - Axis Bank, 7, Shakespeare Sarani, Kolkata 700071; Chennai - Axis Bank, 82, Dr. Radhakrishna Salai, Mylapore, Chennai 600004; New Delhi - Axis Bank, Statesman House, 148, Barakhamba Road, New Delhi 110001; Bengaluru - Axis Bank, No.9, M.G. Road, Block A, Bengaluru 560001; Ahmedabad - Axis Bank, Trishul, Opp. Samarsheshwar Temple, Ahmedabad 380006; Jaipur - Axis Bank, O-15, Green House, Ashok Marg, C-Scheme, Jaipur 302001; Vadodara - Axis Bank, Vardhaman Complex, Opp GE Brace Course Circle (North), Vadodara 390007; Noida - Axis Bank, B2-B3, Sector 16, Noida 201301; Panvel - Axis Bank, Rajee Complex, Plot No. 198A, Shivaji Chowk, Panvel 410206; Pune - Axis Bank, Indra Pushli, Opp. Ferguson College Gate 2, Pune 411004; Chandigarh - Axis Bank, SCO 343-344, Sector 35-B, Chandigarh 160022; Indore - Axis Bank, Kamal Palace, 1 Yeshwant Colony, Yeshwant Niwas Road, Indore 452003; Surat - Axis Bank, Digvijay Towers, Opp. St. Xavier's School, Ghod Dod Road, Surat 395001; Nagpur - Axis Bank, M.G. House, Rabindranath Tagore Road, Besides Board Office, Civil Lines, Nagpur 440001; Lucknow - Axis Bank, 31/93, Ground Floor, I & II Floor, Lucknow 226001; Gurgaon - Axis Bank, SCO 29, Sector 14, Near Huda Office, Old Delhi, Gurgaon Road, Gurgaon 122001; Thane - Axis Bank, Dhiraj Baug, Near Hari Niwas Circle, LBS Marg, Thane (West), Thane 400602; Navi Mumbai - Axis Bank, Vardhaman Chambers Co-op Society, Plot No 84, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400705; Rajkot - Axis Bank, Titan, Near KKV Circle, Kalawad Road, Rajkot 360005; Kanpur - Axis Bank, 16/104 A, Civil Lines, Infront of ICAI Bhawan, Kanpur 208001; Jamnagar - Axis Bank, Jaidev Arcade, Ground floor, Park City Main Road, Nr Joggers Park, Jamnagar 361008; Faridabad - Axis Bank, Shop No.6, Crown Complex, Neighborhood No.2, 1-2 Chowk, NIT, Faridabad 121001; Gandhi Nagar - Axis Bank, Gandhi Nagar Milk Consumer Co-op Union, Plot No 436, Sector 16, Gandhi Nagar 382016.
For Non-Resident Shareholders	Mumbai - Axis Bank, Jeevan Prakash Building, Ground floor, Sir PM Road, Fort, Mumbai 400001; New Delhi - Axis Bank, Statesman House, 148, Barakhamba Road, New Delhi 110001

\*Further, in reference to the transaction of Call Monies, the Company has appointed Axis Bank Limited, as the Banker for the Call Money notice, vide agreement dated 14<sup>th</sup> May, 2025.

Shareholders are requested to make the Second and Final Call money payment on or before Monday, June 16, 2025. Please note that, failure to pay the Second and Final Call Money, as aforesaid, shall render the Rights Equity Shares, including the amount already paid thereon, liable to be forfeited in accordance with the Act, the Articles of Association of the Company and the Letter of Offer.

Shareholders may also note that:

- The ISIN 'IN9236Y01028' representing partly paid-up equity shares of face value ₹10.00/- (Rupees Six Only) (₹ 6.00 paid-up) has been suspended by the Stock Exchanges effective Friday, May 09, 2025.
- The process of corporate action for converting the partly paid-up equity shares to the fully paid-up equity shares under the present ISIN IN9236Y01028 for the existing fully paid-up equity shares, allotted by the depositories, is estimated to be completed within a period of 2 weeks from the last date for making the payment of Second and Final Call as stipulated under this notice. Upon completion of the corporate action, the partly paid-up equity shares shall be converted into fully paid-up equity shares and would be credited to ISIN INE236Y01012, allotted by NSDL/CDSL.
- All Eligible Shareholders should mention in the Application, his/her PAN number allotted under the Income Tax Act, 1961. Applications without PAN will be considered incomplete and are liable to be rejected.

All correspondence in this regard may be addressed to Registrar to the Issue at below mentioned address:

**BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED**  
Office No. S6-2, 6<sup>th</sup> Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai - 400 093, Maharashtra, India.  
Tel No.: +91 22-6263 8200; Fax No.: +91-22-62638299.  
Website: [www.bigshareonline.com](http://www.bigshareonline.com)  
E-mail ID: [rightsissue@bigshareonline.com](mailto:rightsissue@bigshareonline.com) / [investor@bigshareonline.com](mailto:investor@bigshareonline.com)  
Contact Person: Mr. Aniket  
SEBI Registration No: INR000001385

Date: 27<sup>th</sup> May, 2025  
Place: Nagpur, Maharashtra

For Nakoda Group of Industries Limited  
On Behalf of the Board of Directors  
Sd/-  
Mr. Jayesh Choudhary  
Whole Time Director  
DIN: 02426233

**Sustainability. Growth. Profitability.**

**STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2025**

(₹ In million)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-03-2025 Audited	Quarter ended 31-12-2024 Unaudited	Quarter ended 31-03-2024 Audited	Year ended 31-03-2025 Audited	Year ended 31-03-2024 Audited
1	Total revenue from Operations	1,841.09	1,856.48	1,581.80	6,964.85	5,703.40
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	640.61	625.80	531.75	2,484.80	1,656.90
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional)	640.61	625.80	531.75	2,484.80	1,656.90
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	503.82	467.83	369.32	1,879.58	1,191.14
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)	504.69	468.43	369.66	1,878.33	1,207.37
6	Equity Share capital	160.97	160.97	160.97	160.97	160.97
7	Other Equity	9,806.63	9,301.95	7,992.70	9,806.63	7,992.70
8	Earning per share (of ₹2/- each) (not annualized)					
1. Basic		6.29	5.82	4.59	23.35	14.80
2. Diluted		6.29	5.82	4.59	23.35	14.80

Notes:


- The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 27, 2025. The Auditors of the Company have carried out limited review of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and Company's website ([www.supriyalifescience.com](http://www.supriyalifescience.com))

For Supriya Lifescience Limited  
Sd/-  
Dr. Satish Waman Wagh  
Chairman and Whole time director  
DIN: 01456982

Place: Mumbai  
Date: May 27, 2025

**SUPRIYA LIFESCIENCE LIMITED**  
CIN: L51900MH2008PLC180452  
207/208, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063.  
Tel. No.: +91 22 40332727; E-mail: [cs@supriyalifescience.com](mailto:cs@supriyalifescience.com); Website: [www.supriyalifescience.com](http://www.supriyalifescience.com)





**सेन्सेक्स:**  
**८१,५५१.६३**  


▼ ६२४.८२

(-०.७६%)


**निफ्टी: २४,८२६.२०**  

▼ १७४.९५

(-०.७०%)


**तेल \$: ६५.०७**  

▲ ०.५५%


**डॉलर ₹: ८५.३७**  

▲ २७ पैसे

## दीपक फर्टिलायझर्सचा १०० टक्के लाभांश

**मुंबई:** रसायने आणि खतांची प्रमुख उत्पादक दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा ९४५ कोटी रुपये असा दुपटीने वाढला आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वर्षभरापूर्वीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढला आहे. स्पेशालिटी रसायने उत्पादनांचा कंपनीच्या महसुलातील वाटा वाढून २२ टक्के झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांमध्ये १०० टक्के लाभांश वितरणाची शिफारस केली आहे.

## पुणे पिपल्स बँकेला तीन प्रतिष्ठित पुरस्कार

**पुणे:** मागील ७३ वर्षांपासून कार्यरत पुणे पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला मुंबईत नुकतेच आयोजित ‘भारत रत्न सहकारिता सन्मान सोहळ्या’त विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सलग तिसऱ्या वर्षी ‘बेस्ट मल्टी-स्टेट अर्बन को-ऑप बँक’ हा पुरस्कार बँकेने पटकावला, तर बँकेचे अध्यक्ष सीए जनाईन रणदिवे यांना ‘बेस्ट चेअरमन ऑफ द इयर’ आणि बँकेचे माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आणि उप-सर्वव्यवस्थापक कैलास पवार यांना ‘बेस्ट आयटी हेड ऑफ द इयर’ या पुरस्कारांनी याच सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार बँकेचे अध्यक्ष जनाईन पवार, व्यवस्थापकीय मंडळ्याचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष डॉ. रमेश सोनवणे, संचालक सुभाष गांधी, बिपिनकुमार शहा, सुभाष नडे, विश्वनाथ जाधव, संजीव आसवले, निशा करपे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य अरुण डहाके आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे यांनी स्वीकारले. मार्च २०२५ अखेर बँकेने २,७०० कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.

## ‘श्रीराम एएमसी’मध्ये सनलॅमची गुंतवणूक

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

**मुंबई:** दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापक असलेल्या सनलॅमने श्रीराम समूहातील श्रीराम असेंट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये १०५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून २३ टक्के हिस्सेदारी मिळविली आहे. हा व्यवहार म्हणजे सनलॅमचा भारतात वेगाने वाढत मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश असून, श्रीराम समूहाशी गेली दोन दशकांहून अधिक सुरु असलेल्या भागीदारीला यातून तिने आणखी घट्ट केले आहे. बहुराष्ट्रीय विस्तार असलेल्या सनलॅमकडून जवळपास ८० अब्ज अमेरिकी डॉलरच्या मालमत्तेचे व्यवस्थापन पाहिले जात आहे.

श्रीराम एएमसीने सनलॅम इमर्जिंग मार्केट्स (मॉरिशस) लिमिटेड या कंपनीला ३८.८९ लाख भांडवली समभागांचे प्राधान्याने वाटप केले आहे. यातून विद्यमान प्रवर्तक श्रीराम क्रेडिट कंपनी लिमिटेडसोबत सह-प्रवर्तक म्हणून ही कंपनी श्रीराम एएमसीत सामील झाली आहे. परिणामी, सर्व प्रवर्तकांची कंपनीतील भागधारणा सध्याच्या ६२.५५ टक्क्यांवरून, ७१.१७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सनलॅमच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यासाठी श्रीराम एएमसीच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

# चीनची आता सावकारकी!

चालू वर्षात ७५ देशांकडून अब्जावधी ‘बीआरआय’ कर्जाची वसुली

पीटीआय, बीजिंग

**चीन या** वर्षी जगातील सर्वात गरीब आणि मागास देशांसह ७५ विकसनशील देशांकडून कर्जाची वसुली करणारा देश बनेल. अतापर्यंत ‘बेल्ट रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) अंतर्गत या देशांच्या पायाभूत सुविधांसाठी भांडवल पुरवणाऱ्या या ‘विकासातील भागीदार मित्रा’ला आता त्यांना तब्बल २२ अब्ज डॉलरच्या विक्रमी कर्जाची परतफेड करावी लागेल, असे ऑस्ट्रेलियातील एका संशोधनमंचाची आकडेवारी सूचित करते.

ऑस्ट्रेलियातील संस्था ‘लोबी इन्स्टिट्यूट’च्या संशोधन अहवालात म्हटल्याप्रमाणे जगातील सर्वात गरीब आणि सर्वात अविकसित देशांपैकी सुमारे ७५ देशांनी २०१२ ते २०१८ पर्यंत मिळविलेल्या २२ अब्ज डॉलरच्या कर्जाची त्यांना २०२५ मध्ये बीजिंगला परतफेड करावी लागेल. रिले ड्यूक यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, चीनपुढे देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक पेचप्रसंग अलिकडे प्रचंड वाढले आहेत. थकित कर्जे वसूल करण्यासाठी विशेषतः वाढत्या राजनैतिक दबावाचा त्याला करावा लागत असलेला सामना पाहता, भांडवलाचा प्रदाता ते वसुलीसाठी तगादा लावणारा सावकार हा भूमिकेतील बदल त्यासाठी अपरिहार्य ठरेल.


प्राचीन रेशीम व्यापारमार्गाशी संलग्न म्हणजेच चीन - मध्य आशिया - युरोप अशी व्यापार मार्गिका विकसित करणाऱ्या ‘बीआरआय’ या चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात जवळपास

१२० हून अधिक देश जोडले गेले आहेत. या प्रकल्पांतर्गत अनेक अविकसित आणि अर्धविकसित देशांना आपापल्या दळणवळण, बंदरे, रस्ते, रेल्वेसारख्या सुविधांच्या उभारणीसाठी चिनी तंत्रज्ञान, तंत्रज्ञ हे इतर प्रगत देशांच्या तुलनेने स्वस्तात उपलब्ध करण्यासह, कर्जरूपात भांडवलही चीनकडून दिले गेले. चीनकडून ‘बीआरआय’ प्रकल्पांतर्गत कर्ज देण्याचा वेग २०१० च्या मध्यात शिगेला पोहोचला होता आणि २०२० च्या सुरुवातीला त्या कर्जफिडीचा वाढीव कालावधी संपू लागला आहे. चीन त्याच्या नऊ शेजारी देशांपैकी सात देशांमध्ये सर्वात मोठा द्विपक्षीय कर्जदाता आहे. यात लाओस, पाकिस्तान, मंगोलिया, म्यानमार, कझाकस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांचा समावेश आहे. या देशांनाही या कर्जवसुलीचा तडाखा बसणार असून, आता त्यांना परतफेडीस चालढकल करता येणे अवघड ठरेल, असे ड्यूक म्हणाले. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा नणाला लावून, चीनला हे कसे शक्य होईल हे पाहावे

## जिओ फायनान्शियलला ‘ब्लॅकरॉक’सह म्युचुअल फंड व्यवसायास मंजुरी

**मुंबई:** जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अमेरिकेतील महाकाय वित्तीय समूह ब्लॅकरॉक यांच्यातील समान भागीदारीतील संयुक्त उपक्रम असलेल्या ‘जिओ ब्लॅकरॉक असेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने मंगळवारी मालमत्ता व्यवस्थापक म्हणून कामकाज सुरू करण्यासाठी मान्यता दिली. या नियामक मंजूरीने आता या कंपनीला म्युचुअल फंड व्यवसाय सुरू करता येणार आहे. सेबीने २६ मे २०२५ रोजीच्या पत्राद्वारे ही मान्यता दिली. जिओ फायनान्शियल आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंट इन्कने म्युचुअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सेबीकडे १९ ऑक्टोबर २०२३ रोजी कागदपत्रे

दाखल केली होती. तर २९ ऑक्टोबर २०२४ रोजी जिओ ब्लॅकरॉक एएमसी या कंपनीच्या स्थापनेची घोषणा केली होती.




**सर्वोच्च मंडळ**  
 Ministry of Skill Development and Entrepreneurship  
 Organized By IDEMI, Mumbai, Ministry of MSME, Govt of India

**Government Certificate course on Artificial Intelligence for Architecture and Interiors**  
 Course Timing: 10 AM to 3 PM (ONLINE) Date: 08-15,22-29 June 2025  
 Course Duration: 4 Days  
 Email ID: training@idemi.org Website: www. idemi.org Ph: (022) 2405 0301/2/3/4  
 Contact\* Introduction to AI from basic to advanced concepts \* Making AI powered designs - sketches, 3D and more \* Space Optimization and Utilization \* AI-enhanced Building Information Modeling (BIM) \* Automated Documentation and Cost Estimation \* AI-Powered Visualization and Rendering \* Predictive Risk and Structural Health Analysis \* Urban Data Analytics and Smart City Planning \* Ethics, Bias, and Responsible AI Use in Architecture \* Future-Proofing Architecture with AI Skills \* Universal AI AGENT for architectural tasks and much more

**With hands on practical** QR Code for Registration

**Course Fees- 4000/-+18% GST (Fees are not refundable)**  
 For whom-people form Architect, Interior designer, Contractors, builder's Industry & other interested candidates  
**After Successful Completion Certificate Will be Issued**  
 Call for details between 10 am to 6 pm  
 Contact-9403562215-800776562३-95९48५4376-98690४7617



**हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड**  
 सीआयएन : L29299PN1984PLC017951  
 नोंदणीकृत कार्यालय : ५६ व ५७, हडपसर इंडियन इस्टेट, पुणे-४११ ०१३  
 फोन : +९१ २० ७११४ ८८८८; ई-मेल : HAIL.investorservices@honeywell.com  
 वेबसाइट : https://www.honeywell.com/in/en/hail

**४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना**  
 याद्वारा सूचना देण्यात येते की, हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडची (‘कंपनी’) ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (‘एजीएम’) एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य व विशेष कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता निमन कामकाज मंजूर करण्यात येईल. (‘एएमसी’) आणि सिन्डिकेटेड अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (‘सेबी’) यांच्याद्वारा निर्गमित केलेले सर्वयुलर्स आणि लागू कायद्याच्या अनुपालनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्स (‘व्हीसी’) व अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्सद्वारा (‘ओएव्हीएम’) शुक्रवार, २७ जून, २०२५ रोजी दु. ०४.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. लागू एएमसी सर्वयुलर्स व लागू सेबी सर्वयुलर्सच्या अनुपालनाखाली, कंपनीने अशा सदस्यांना, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजन्स (‘आरटीए’) / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (‘डीपीज’) नोंदणीकृत आहेत, त्यांना इलेक्ट्रॉनिक प्रणालीत एजीएमच्या सूचनेसमवेत (‘वॉर्किंग अहवाल’) वित्तीय वर्ष २०२४-२५ (‘वि.व.२४-२५’) वार्षिक अहवाल पाठविण्यात येणार आहेत. वेब-लिंकची तरतूद करणारे पत्र व वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिता व्द्युअर कोड अशा सदस्यांना, ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडी’ज नोंदणीकृत केलेले नाहीत, पाठविण्यात येणार आहेत. वार्षिक अहवाल पुढील वेबसाइटसवर सुद्धा उपलब्ध असणार आहेत : (ए) कंपनी- <https://www.honeywell.com/in/en/hail>, (बी) बीएसई लिमिटेड- [www.bseindia.com](http://www.bseindia.com), (सी) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड- [www.nseindia.com](http://www.nseindia.com), आणि (डी) नॅशनल सिन्डिकेटेड डिपॉझिटरी लिमिटेड (‘एनएसडीएल’)- [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) सदस्य केवळ व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारा एजीएममध्ये हजर राहू शकतील व सहभागी होऊ शकतील आणि त्यांच्या उपस्थितीची कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या निश्चित करण्याच्या हेतूंप्रत्यर्थ गणना करण्यात येईल. रिमोट ई-वोटिंग सुविधेची, एजीएमपूर्वी किंवा एजीएमदरम्यान, सदस्यांकरिता एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची तरतूद केलेली आहे. ई-वोटिंग आणि आभासी एजीएममध्ये सामील होण्याकरिता सविस्तर प्रक्रिया हा सूचनेचा एक भाग असणार आहे. सदस्य ज्यांचे ई-मेल आयडी’ज कंपनी किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत नाहीत ते सदर ई-मेल आयडी’जची वार्षिक अहवालाच्या स्वीकृतीकरिता शुक्रवार, २० जून, २०२५ रोजी साव. ०५.०० वा. (भाप्रवे) किंवा तत्पूर्वी [https://web.in.mpsms.mufg.com/EmailReg/Email\\_Register.html](https://web.in.mpsms.mufg.com/EmailReg/Email_Register.html) यावर नोंदणी करू शकतील. कृपया नोंद घ्यावी की, वर नमूद केलेल्या लिंकद्वारा नोंदणीकृत ई-मेल आयडी वार्षिक अहवाल पाठविण्याच्या हेतूंप्रत्यर्थ मर्यातित आहे. कंपनीने वि.व. २०२४-२५च्या अंतिम लाभांशकारिता, जर एजीएममध्ये मंजूर झाल्यास, सदस्यांचे हक्क निश्चित करण्याकरिता ‘अभिलेख तारीख’ म्हणून सोमवार, १६ जून, २०२५ निश्चित केली आहे. ०१ एप्रिल, २०२४च्या प्रभावापासून, प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेल्या सदस्यांकरिता लाभांशाचे प्रदान केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीत करण्यात येणार आहे. सदर प्रदान केवायसी अनुपालनाखाली फोलिएओवर आधारित करण्यात येणार आहे, म्हणजेच आरटीएकडे नमुना स्वाक्षरी तसेच संपर्क तपशील समाविष्ट मोबाइल नं., बँक अकाऊन्ट तपशील, त्यांच्या पॅनची नोंदणी करून. आय कर कायदा, १९६१च्या (‘‘आय कर कायदा’’) तरतुदीनुसार, लाभांशाचे उत्पन्न सदस्यांच्या हाती करायोज्य आहे आणि कंपनीला विहित दरात सदस्यांना प्रदान केलेल्या लाभांशातून डिडक्ट टॅक्स अँट सोर्स (टीडीएस) वजात करणे आवश्यक आहे. लागू असल्यानुसार योग्य टीडीएस दर निश्चित करण्यास कंपनीला सक्षम होण्याच्या दृष्टीने, सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी १७ जून, २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी आय कर कायद्याच्या तरतुदीनुसार कागदपत्रे सादर करावीत. अधिक तपशिलाकरिता, सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी <https://www.honeywell.com/in/en/hail> या कंपनीच्या वेबसाइटला भेट द्यावी. या संबंधित शंकांकरिता समर्पित ई-मेल आयडी [HAIL.Dividend@Honeywell.com](mailto:HAIL.Dividend@Honeywell.com) आहे. सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे नाव, टपाली पत्ता, ई-मेल पत्ता, टेलिफोन/ मोबाइल नंबर, पॅन, मॅनडेट्स, नामांकनाची निवड, मुखाव्पारध, लाभांशाच्या स्वीकृतीकरिता बँक तपशील इ. संबंधित बदलाबाबत, जर असल्यास, कळवावे : (ए) डीपीआ-इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या भागांकरिता आणि (बी) आरटीएल- प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेल्या भागांकरिता.

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडकरिता

स्वाक्षरी/-  
इंदु दयाणी  
कंपनी सचिव

स्थळ : पुणे

दिनांक : २७ मे, २०२५

# बँका, आयटी समभागांत नफावसुली ‘सेन्सेक्स’ची ६२५ अंशांनी घसरण

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

**मुंबई:** बँक, माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि वाहन क्षेत्रातील समभागांची नफावसुलीमुळे झालेल्या विक्रीने मंगळवारी सलग दोन दिवसांची भांडवली बाजारातील तेजी खंडित झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक जवळजवळ पाऊण टक्क्यांच्या घसरणीने बंद झाले.

अत्यंत अस्थिर राहिलेल्या सत्रात सेन्सेक्स ६२४.८२ अंशांनी घसरून ८१,५५१.६३ वर स्थिरावला. दिवसभरात, त्याची घसरण १,०५४ अंशांपर्यंत विस्तारली होती. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १७४.९५

बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.१९ टक्के आणि ०.१८ टक्क्यांनी वाढला. मुख्यतः आरोग्यसेवा, औद्योगिक उत्पादने, दूरसंचार, भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये वाढ झाली.


अंशांनी घसरून २४,८२६.२० वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी २५ समभागांत घसरण झाली तर निफ्टीतील ५० पैकी तब्बल ३९ समभाग घसरणीत होते.

स्मॉल-मिडकॅपमध्ये मात्र खरेदी

अंदाजापेक्षा सरस राहिलेली तिमाही मिळकत कामगिरी आणि मूल्यांकनही घटून ताळ्यावर आल्यायामुळे मिड आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील समभागांना तुलनेने खरेदीचे पाठबळ मिळालेले दिसून आले. परिणामी सेन्सेक्स-निफ्टीतील पाऊण टक्क्यांच्या घसरणीतही, ०.१८ टक्क्यांनी वाढला. मुख्यतः आरोग्यसेवा, औद्योगिक उत्पादने, दूरसंचार, भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये वाढ झाली.

आधीच्या सलग दोन सत्रांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी प्रत्येकी दीड टक्क्यांची कमाई केली आहे. मंगळवारी सत्राच्या पूर्वार्धात निर्देशांक दोन्ही

दिशांना तीव्र चढउतारासह हेलकावे घेताना दिसून आला. परंतु उत्तरार्धात आघाडीच्या समभागांमध्ये नफावसुली वाढल्याने निर्देशांक खाली घरंगळत आला. बुधवारी देशाच्या औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी आणि आठवड्याच्या अखेरीस शुक्रवारी जाहीर होणाऱ्या देशाच्या जीडीपी आकडेवारी आधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. सेन्सेक्समधून, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसीमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. टाटा मोटर्स, एनटीपीसी, ऑक्सस बँक, एचसीएल टेक, महिंद्र हे समभागही घसरणीत राहिले.




**बायर क्रॉपसायन्स लिमिटेड**  
 (नोंदणीकृत कार्यालय : बायर हाऊस, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू, हिरानवानी ईस्टेट, ठाणे ४००६०७. **सीआयएन** : एल२४२१०एमएच१९५८पीएलसी०१११७३)

**३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाअखेर याकरिता वित्तीय परिणामांचा उतारा**  
 (₹ लाखोंत)


तपशील	तिमाहीअखेर			वर्षाअखेर	
	३१.०३.२०२५	३१.१२.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२५	३१.०३.२०२४
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न	१०,४६४	१०,५७४	७,९२३	५४,७३४	५१,०६२
करपूर्व सामान्य क्रियाकलापांमधून निव्वळ नफा	१,६७९	३३६	१,०५४	७,०७४	९,४१४
करानंतर सामान्य क्रियाकलापांमधून निव्वळ नफा	१,४३३	३४२	९६०	५,६८०	७,४०५
कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१,३९१	३३६	९९७	५,६२८	७,४४०
इक्विटी शेअर कॉपिटल	४४९	४४९	४४९	४४९	४४९
राखीव (बॅलन्स शीटनुसार पुनर्मूल्यांकन राखीव वागवून)				२८,०५५	२८,०४५
प्रति शेअर कमाई (प्रत्येकी ₹ १०/-) मूलभूत आणि सौम्यकृत (*वार्षिकीकृत नाही) (₹.मध्ये)	३१.८८*	७.६१*	२१.३६*	१२६.३८	१६४.७७

**टीप :**  
 वरील माहिती दि. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाअखेर याकरिता वित्तीय निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे, जो सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव्हायमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल करण्यात आला आहे. वित्तीय निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्स्चेंज यांची वेबसाइट- [www.bseindia.com](http://www.bseindia.com) यावर आणि कंपनीची वेबसाइट [www.bayer.in](http://www.bayer.in) यावर इन्व्हेस्टर रिलेशन्स सेक्शनअंतर्गत उपलब्ध आहे. व्यूआर कोड स्कॅन करूनही त्यात प्रवेश करता येईल.)



मंडळाच्या आदेशानुसार

**विनित जिंदाल**  
 कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी  
 डीआयएन : १०८४९४६५



**Sustainability. Growth. Profitability.**

**STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2025**


(₹ In million)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-03-2025 Audited	Quarter ended 31-12-2024 Unaudited	Quarter ended 31-03-2024 Audited	Year ended 31-03-2025 Audited	Year ended 31-03-2024 Audited
1	Total revenue from Operations	1,841.09	1,856.48	1,581.80	6,964.85	5,703.40
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	640.61	625.80	531.75	2,484.80	1,656.90
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional)	640.61	625.80	531.75	2,484.80	1,656.90
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	503.82	467.83	369.32	1,879.58	1,191.14
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)	504.69	468.43	369.66	1,878.33	1,207.37
6	Equity Share capital	160.97	160.97	160.97	160.97	160.97
7	Other Equity	9,806.63	9,301.95	7,992.70	9,806.63	7,992.70
8	Earning per share (of ₹2/- each) (not annualized)					
1.	Basic	6.29	5.82	4.59	23.35	14.80
2.	Diluted	6.29	5.82	4.59	23.35	14.80

**Notes:**

a) The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 27, 2025. The Auditors of the Company have carried out limited review of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025.

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and Company's website ([www.supriyalifescience.com](http://www.supriyalifescience.com))



Place: Mumbai  
 Date: May 27, 2025

**For Supriya Lifescience Limited**  
 Sd/-  
**Dr. Satish Waman Wagh**  
 Chairman and Whole time director  
 DIN: 01456982

**SUPRIYA LIFESCIENCE LIMITED**  
 CIN: L51900MH2008PLC180452  
 207/208, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063.  
 Tel. No.: +91 22 40332727; E-mail: [cs@supriyalifescience.com](mailto:cs@supriyalifescience.com); **Website:** [www.supriyalifescience.com](http://www.supriyalifescience.com)

Adfactors 102/25